

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संकलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

सा, निलंगा जि, नागूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संकलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी

ठाकोर वैष्णवी

खंडेराव

इयत्ता BScTy हजेरी क्रमांक

शैक्षणिक वर्ष २०-२०

मधील प्रकल्प कार्य

landslides their


या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्यांने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्यांने स्वतः संकलित केलेल्या लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक : ३/१०/२३


मार्गदर्शक

परिक्षक


प्राचार्य / उपप्राचार्य

Principal

Maharashtra Mahavidyalaya

Nilinga 413521 Dist. Jalgaon

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचालित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर

पर्यावरण

प्रकल्प कार्य लेखन वही

(Environmentakl Project Work Book)

विद्यार्थ्यांचे नांव गवारे वैष्णवी खंडेबाव

वर्ग BScTy तुकडी _____ क्रमांक _____

प्रकल्प कार्याचे शिर्षक _____

प्रकल्प स्वरूप : वैयक्तीक / गटामध्ये :

१) _____

२) _____

३) _____

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : रेखा मा मॅडम

प्रकल्प मार्गदर्शकाचे नांव : _____



What is landslides their impact.

The movement of the rocks or debris etc.

on a slope downwards is called a landslide.

it is a type of 'mass wasting' which refers to the movement of any mass, soil, or rocks under the influence of gravity.

it is one of the natural hazards and can be a disaster if the damages occur in large amounts.

Types of Landslides

They can occur because of various reasons.

we can Land slides impact earth's natural environment

Abstract: The actual impact of landslides in Pakistan is highly underestimated.



and has not been addressed to its full extent.

This study focuses on the impact which landslides had in the last 17 years, with focus on mortality, gender of deceased main triggers (landslides and fatal landslides) and regional identification of the hotspots in Pakistan.

Our study identified 1089 landslides (including rock falls, rockslides, mudslides, mud flows, debris flows out of which 180 landslides

were fatal and claimed lives of 1072 people.

We found that rain (rain fall and heavy rain fall related landslides were the deadliest over the entire study period.

The main triggers for the landslide and combined with normal rain fall, this rate climbs to over 63%. The second main



reason for landslides occurrence is spontaneous (due to rock instability, erosion, climate change, and other geological elements)

introduction:-

one of nature's most deadly disasters is landslide defined as the motion of the earth down the slope (rockslide, rockfall or debris flow) (USGS 2019; Hung et al (2014))

Actual landslides are far more dangerous than most people due to various reasons that can include environmental factors such as rock decay over time.

and rain fall and flash floods can trigger rock falls and debris flow.

similarly, constructions along the banks of slopes can make the slope weak hence a

